

Date: 1st February, 2023

The Manager,	The Manager,
Corporate Relationship Department,	Listing Department,
Bombay Stock Exchange Limited	National Stock Exchange of India Limited
1st Floor, New Trading Ring,	Exchange Plaza,
Rotunda Building, P.J. Towers,	Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Dalal Street, Mumbai – 400001	Mumbai – 400051
Kind Attn: Mrs. Bharati Bhambwani	

Sub: News paper advertisement for publishing Financial Results for quarter ended 31st December, 2022

With reference to the above subject, we are enclosing copies of e-paper of Advertisement relating to extract of Un-Audited Financial Results for the quarter ended 31.12.2022 approved at the Board meeting held on 31.01.2023 and published in the following newspapers:

Sr.	Newspaper	Date of Advertisement
1	Financial Express (National daily newspaper – All	February 1, 2023
	India English Edition)	
2	Mumbai Lakshadeep (Marathi newspaper -	February 1, 2023
	Marathi Edition)	

It is requested to take this intimation on record and acknowledge receipt of the same.

Thanking you

Yours sincerely,

For Cinevista Limited

Kilpa Goradia

Company Secretary

Encl.: As above

Regd. Office:
Plot No. 1, Gandhinagar,
L.B.S. Marg,
Kanjurmarg (W), Mumbai - 400 078.
Tel.: 25770446 / 25775843

Website: www.cinevistaas.com E-mail: helpdesk@cinevistaas.com CIN: L92130MH1997PLC167871

Budget will be ray of hope for the world, says PM

HARIKISHAN SHARMA New Delhi, January 31

PRIME MINISTER NARENDRA Modi said Tuesday that the Budget for 2023-24 will not only try to fulfil the hopes and dreams of the common man in the country but it will also be a ray of hope for the world.

Speaking before the start of the Budget session of Parliament, Modi said, "The Finance Minister of our country is also a woman, she will present one more Budget to the country tomorrow.

"In today's global situation, not only India's but the whole world's attention is on India's Budget. In the unstable economic situation of the world, India's Budget will not only try to fulfil the hopes and dreams of the common man of India, but the ray of hope which the world is seeing, will shine more brightly," he said.

He said he has full faith that the Finance Minister will make "utmost efforts to fulfil these expectations".

"The President's speech is the pride of the Constitution of India, the pride of India's parliamentary system, and today



Modi, Lok Sabha Speaker Om Birla and parliamentary affairs minister Pralhad Joshi on the opening day of the Budget Session, in New Delhi on Tuesday

especially is also an occasion to respect women and the great tribal tradition of our country, of people who live in remote forests," he said.

In Twitter posts later, the Prime Minister said, "Rashtrapati Ii's address to both Houses

of Parliament covered a wide range of topics, giving an indepth picture of the transformative changes taking place across sectors. She highlighted how common citizens have been empowered and 'Ease of Living'furthered."

He said, "The Economic Survey presents a comprehensive analysis of India's growth trajectory including the global optimism towards our nation, focus on infra, growth in agriculture, industries and emphasis on futuristic sectors."

Article 370 to triple talaq, govt decisive: President

LIZ MATHEW New Delhi, January 31

IN HER FIRST address to a joint sitting of Parliament, President Droupadi Murmu Tuesday highlighted the steps taken by Prime Minister Narendra Modi's government, and called it "decisive".

"India now has a government which is stable, fearless, and decisive, and which works to fulfil big dreams. It has a government which respects honesty and works to solve the poor's problems and empower them permanently," the President said.

"From surgical strike to a firm crackdown on terrorism, from a befitting response to every misadventure from LoC to LAC, from abrogation of Article 370 to triple talaq, my government has been recognised as a decisive govern-

This stability and decisiveness, she said, enabled the country to effectively deal with the Covid-19 pandemic.

SWATI VERMA

ings this week.

& ROWENA EDWARDS

OIL PRICES STEADIED after

moving close to a three-week

low on Tuesday, with US wage

growth data and a retreating

US dollar bolstering the

risk sentiment ahead of the

OPEC and central bank meet-

were down 58 cents, or 0.68%,

at \$84.32 a barrel by 1512

GMT. The March contract

expires on Tuesday and the

more heavily traded April con-

March Brent crude futures

London, January 31

"Wherever in the world there is political instability, those countries are beset with severe crises today. But India is in a much better position than the

rest of the world due to the

decisions taken by my govern-

ment in the national interest."

Praising the electorate for voting a stable government to power for two consecutive terms, Murmu said, "My government always kept the country's interest paramount, showed the will to completely change the policy strategy."

The address on the first day of the Budget Session focussed on the BJP-led government's achievements and welfare initiatives. "Today, India's selfconfidence is at its highest and the world is looking at her from a different perspective. India is providing solutions to the world," Murmu said.

The Aam Aadmi Party (AAP) and the Bharat Rashtra Samithi (BRS) boycotted the speech in protest against what they alleged were the BJP-led government's failures "on all

Oil steadies as dollar retreats

US West Texas Intermedi-

Brent and WTI earlier

ate crude futures were up 22

touched their lowest prices in

almost three weeks on the

prospect of further interest

rate increases and abundant

US dollar pared early gains,

with the resulting improve-

ment in the risk sentiment also

boosting equity markets, said

The US stock indices

analyst Giovanni

But prices steadied after the

flows of Russian crude.

cents, or 0.28%, at \$78.12.

0.28%, to \$84.74.

fronts of governance".

The President urged MPs to set goals that seem difficult and work to achieve them to ensure India leads the world even as she emphasised the need to "walk together step by step, understand each other's minds". "In this Parliament, which is the heart of our democracy, it should be our endeavour to set goals that seem difficult and achieve them. We should try to accomplish today what is to be done tomorrow. What others are still thinking of doing, we Indians should accomplish before them," she said.

The Union government, she said, was committed to providing transparent and corruption-free governance with a focus on people who are poor downtrodden, and women. She urged citizens to build a developed India — with strong connections to its past glory but without losing modern concepts — by the time the country celebrates the centenary of Independence.

ahead of the Federal Reserve's

raise rates by 25 basis points on

Wednesday, with increases of

half a percentage point by the

Bank of England and European

Central Bank the following day.

slow the global economy and

curb demand for fuel, creating

oil price support from a

Reuters survey showing that

analysts expect oil output from

the OPEC to fall in January. An

OPEC panel is likely to recom-

mend keeping the group's out-

put policy unchanged when it

-REUTERS

oil price uncertainty.

Wednesday.

Place: Mumbai

Higher interest rates could

However, there was some

Investors expect the Fed to


decision on interest rates.

director in LIC. after wage growth data pointed to easing inflation

Keeping in view their performance in the interface, their overall experience and the extant parameters, the bureau recommended M Jagannath for the first vacancy of MD in LIC and Tablesh Pandey for the second vacancy in the insurance company. Currently, the top management of LIC con-

four managing directors. Notably, the government had appointed Raj Kumar as the managing director of the corporation with effect from November 1, 2019. Subsequently, the government, vide its notification dated Ianuary 30,2022, extended the term of meets at 1300 GMT on Kumar for the further period of one year. i.e., upto January 31, 2023.

M Jagannath to join as new LIC MD



FE BUREAU Kolkata, January 31

M JAGANNATH WILL be joining as the new managing director of state-run Life Insurance Corporation of India as incumbent managing director Raj Kumar's term came to an end on Tuesday.

The government had last year extended the tenure of Raj Kumar, the senior-most MD, for one year to January 31, 2023, LIC was then IPObound. LIC launched its mega IPO in May last year.

The Financial Services Institutions Bureau on Monday recommended M Jagannath and Tablesh Pandey for the vacancies of managing

"The Financial Services Institutions Bureau interfaced with 6 candidates on January 30, 2023, for the positions of managing directors in Life Insurance Corporation of India," according to a statement issued by the bureau.

sists of the chairperson and

right time MANU KUMAR JAIN, FORMER GLOBAL VP, XIAOMI **JATIN GROVER** the company from scratch in New Delhi, January 31 India, and grown it to be the top smartphone brand, his upcoming stints are also going **THE KEYTO** success is not only be successful. Xiaomi could not to be in the right place at the right time, but also to exit a have asked for a better India position when the timing is head," an industry executive said, adding that Jain not only most appropriate. The departure of Manu Kumar Jain from contributed to Xiaomi's Xiaomi, the brand which he

Manu Jain

and Xiaomi:

Parting at the

During his stint as country manager and head of India business,

ever since the stressful situations, the way the regulatory burden was increasing on

bad publicity to executives attached to them. essence of quitting at the right better features, the smarttime in his statement on Mon-

day, that "change is the only

successfully built in India right

from the scratch, best exempli-

fies this principle. Chinese

smartphone manufacturers

have been under intense gov-

ernment scrutiny

for the last more

thantwoyearsnow

Indo-Chinaborder

clashes in 2020 –

which apart from

having an adverse

impact on the

brand also brings

constant in life". Industry executives and close associates of Jain, with whom *FE* spoke to, also said that his decision to move on came at the right time as his name was also getting maligned with the negative publicity Chinese handset brands were attracting with raids by Enforcement Directorate and Income Tax department on charges of tax evasion and money laundering.

"Forsomeonewhohas built

growth but also played a key role in driving smartphone penetration in the middle and lower-income level groups.

Xiaomi's market Jain, who was share grew from always calm even in nil to 33%. Jain joined was not happy with Xiaomi in 2014 when the market

was dominated by the likes of Samsung, Vivo, the company Oppo, Motorola, etc. With the price of its smart-Jain himself captured the phones as low as ₹6,000 and

> fight to its peers to become the top selling smartphone in the country. Despite the bad publicitywhich surrounds Chinese brands these days, Xiaomi has kind of held on to its position in the market. Its market share in 2022 was at 20% against 24% a year ago. Jain, who hails from Meerut in Uttar Pradesh started his career with IT consulting com-

phone maker gave a tough

pany Genpact Headstrong

Capital Markets. Afterworking with different companies post completing his master's from

IIM Calcutta, he co-founded the e-commerce platform Jabong in 2012. The company was eventually bought by Myntra. Apart from being a sharp marketer and builder of brands, people who have worked with Jain, said that his openness, clarity, and simplicity, are some some of the attributeswhich make working with him an enjoyable experience. "At Xiaomi, he started '30

minutes a week' initiative where he would speak to employees and this had a positive impact on many lives and career. He was there whenever anyone needed him. He played an instrumental role in all the spheres of business, including community initiatives like Mi fans," an ex-Xiaomi employee said, adding Jain used to run the company like a family.

In fact, after Jain moved to Dubai in July 2021 following his promotion to global vice president, Xiaomi India's attrition also rose significantly. In recent times, people like Sumit Sonal, general manager of marketing; Raghu Reddy, who was the chief business officer, had stepped down from the company.

Jain, who was always calm even in stressful situations, was not happy with the way the regulatoryburdenwasincreasing on the company, according to his former colleagues at Xiaomi India. Some of them also said Jain, who once used to be very active on social media, had considerably reduced his presence in recent times.

RBI partially eases curbs on SBM Bank India till March 15

FE BUREAU Mumbai, January 31

THE RESERVE BANK of India on Monday said it has partially relaxed restrictions placed on SBM Bank India on transac tions under the liberalised remittances scheme. Under the scheme, non-

resident Indians can freely remit up to \$0.25 million in a financial year, through capital or current account transactions. "It has been decided to par

tially relax the restrictions by allowing ATM/POS transac tions under LRS through KYC compliant internationally active debit cards issued by the bank," the central bank said in a statement. The relaxation will be effective till March 15 or till a

further order by the RBI. Last week, the central bank had directed the lender to immediately stop all transactions under the scheme, based on supervisory concerns. The bank has tie-ups with

several fintechs for its remittance business, including BookMyForex, airpay, HOPRemit, Vested, Instarem and INDmoney. Vested Finance had earlier

said it has paused processing fresh deposits under the scheme, but existing users can use their bank accounts to deposit US dollars. SBM Bank India is an arm

of State Bank of Mauritius and is the first foreign bank to receive a universal banking licence as a wholly owned subsidiary offering banking services in India.

The bank in the previous week raised ₹99 crore via tier-II bonds from Life Insurance Corporation of India and has so far raised ₹234 crore through such instruments.

Shriram Fin Q3 profit nearly triples

AJAY RAMANATHAN Mumbai, January 31

SHRIRAM FINANCE'S NET profit nearly tripled year-onyear (y-o-y) in the December quarter due to a growth in its assets under management (AUM). This is the financier's first earnings disclosure after Shriram City Union Finance's merger with Shriram Transport Finance in November.

The company posted a bottom line of nearly ₹1,802 crore in the October-December period. Its AUM rose to ₹1.8 trillion from ₹1.2 trillion a year ago. Among overall assets, the commercial vehicles portfolio witnessed the highest growth of 51.1% y-o-y. Passenger vehicles portfolio rose nearly 18% y-o-y.

The bottom line was also aided by a rise in Shriram Finance's net interest income. The non-bank lender's consolidated net interest income for the third quarter rose to ₹4,511.42 crore from around ₹2,388 crore. Net interest margin rose to 8.52% during October-December from 6.65% a year ago.

The company's gross stage 3 ratio fell to 6.29% as on December 31 from 8.40% a year ago. Net stage 3 ratio fell to 3.2% as on December 31 from 4.36% a year ago. Its stage 3 provision coverage ratio rose to 50.71% as on December 31 from 50.25% a

Company eyeing expansion in small enterprises segment AJAY RAMANATHAN

Mumbai, January 31

SHRIRAM FINANCE WILL focus on expanding its micro, and small enterprises segment across India's northern, central and eastern its states, executive vice chairman Umesh Revankar said.

"We will be focusing on our mainstay business like commercial vehicle and twowheeler (finance). Additionally, we would like to expand the micro and small enterprises business across northern, eastern and central states in India because we feel there is a huge opportunity to increase our lending. Currently, we are largely present in the southern and western states," Revankar said.

"Our strength comes from our reach; many of our customers are self-employed and have their own enterprise. We have not been extending our credit to them.

The company's collection

ratio fell to 99.3% in the



extend our credit. We may not get into a new segment and a new market altogether. We would like to extend the existing customer base and ecosystem." Currently, 80% of Shri-

ram Finance's branches are located in southern and western states, and the remaining 20% is located in the north and east.

In the next three years, the company expects its micro, small and medium enterprises (MSME) portfolio to constitute 15% of the overall loan book from the current 11%.

99.86% a quarter ago. Its

Covid-19 provision was

The company on Tuesday reported its December quarter results, wherein consolidated net profit tripled yearon-year (y-o-y) to nearly ₹1,802 crore due to growth in assets under management.

"We should be able to

grow our AUM at a compound annual growth rate of 15% over the next three years. Today, our AUM growth rate is around 13.2% so we are almost near the target," he said. The company has seen an

improvement in the gross stage 3 assets and net stage 3 assets in the December quarter. "We cannot say that we will significantly improve our non-performing asset ratio going ahead, as most of our customers are businessmen, truck operators and self-employed persons. But we are sacrosanct on our credit cost," he said. The company aims to keep its credit cost around 2% in the long

ber 31, while liquidity coverage

ratio stood at 242.93%.

SUNDARAM HOME

tract rose by 24 cents, or opened higher on Tuesday

UBS

Staunovo.

Revision of Interest Rates on Fixed Deposits / Renewals effective 01.02.2023 as follows

	REGULAR	SENIOR CITIZENS	TRUSTS		
TERM in months	Rate of Interest % (p.a. at Annual rests for Regular Income Scheme and Cumulative Deposit Scheme)	Rate of Interest %- (p.a. at Annual rests for Regular Income Scheme and Cumulative Deposit Scheme)	Rate of Interest % (p.a. at Annual rests for Regular Income Scheme and Cumulative Deposit Scheme)		
12	7.20	7.70	7.20		
24	7.50	8.00	7.50		
36	7.50	8.00	8.00		
48	7.65	8.00	8.00		
60	7.65	8.00	8.00		

Quarterly Interest Payment option available for all terms. Monthly Interest Payment option available under 36/48/60 months deposit only.

 Interest Compounded Annually.
 • Minimum Deposit of ₹10,000/- per account.
 existing deposits remain unchanged. • Trust deposits are specified investment under section 11(5)(ix of Income-tax Act, 1961.
 Senior Citizens - Completed 60 years of age on date of deposit / renewal.

This advertisement appears further to the statutory advertisement published by the Company in "Business Line" & "Makkal Kural" on 28.07.2022. The text of the statutory advertisement is also printed on all application forms which may be referred to before investing in the Company's Deposit Schemes.

Sundaram Home Finance Limited

Registered Office: 21, Patullos Road, Chennai - 600 002. Phone: (044) 2852 1181 (General), 2888 1780 / 2852 0391 / 2888 1781 (Deposits) Corporate Office: "Sundaram Towers", 46, Whites Road, Chennai - 600 014. Phone: (044) 2851 5267, Fax: (044) 2858 2235 e-mail: depositorcare@sundaramhome.in Toll Free Number: 1800 572 1840 Website: www.sundaramhome.in

CIN: U65922TN1999PLC042759

financialexp.epap.in

Regd. Office: Plot No.1, Gandhi Nagar, L. B. S. Marg, Kanjurmarg West, Mumbai-400078 Extract of the Standalone & Consolidated Audited Results for the Quarter ended 31st December, 2022 **PARTICULARS** Un-Audited Standalone Consolidated Consolidated Consolidated Consolidated Consolidated Consolidates Standalore Standalone Standalone 80.21 otal Income from Operations Net Profit(Loss) for the period (before Tax (308.98) (263.33) (151.50). 1,322,301 (788.11)(308.99) (263.36): (151.50) 1,322,35) (621,95) (621.91) eceptional and/or Extraordinary items) Net Profit/linss) for the period before tax (308.98)(308.99) after exceptional and/or Extraordinary fem-Net Profit/floss) for the period after tax (151.50) (1,323.74)(1,323,79) (621.95) (308.98)(264.77) (621.91) [1,648.84] (308.99) (264.80) (151.50) (after Exceptional and/or Extraordinary iter Total Comprehensive income for the year Comprising Profit/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive come (after tax) Equity Share Capital Face Value of Rs. 2/- per share) Soulty Share Capital Face Value of As. 2/- per share): 577.37 1,376.91 2,454,62 1,067.93 1,689.84 1,964.10 eserves (exclusing Revaluation Reserve) Earnings per Share of Rs.2/- each for continuing and discontinued operations (a) The above is extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange website www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company website www.cinevislass.com

Sundaram Home Finance profit jumps 51% to ₹53 cr

FE BUREAU Chennai, January 31

year ago.

DRIVEN BY INCREASED demand for loans from smaller towns, Sundaram Home Finance posted a 51% increase in its net profit at ₹52.56 crore for the third quarter of FY23 as compared to ₹34.90 crore in the corresponding quarter of last fiscal. The company's disbursements went up 51% to ₹985.90 crore as compared

During the third quarter, the company forayed into the small business loans segment, wherein it will provide loans of up to ₹20 lakh to small shops

₹651.84 crore.

PREMKRISHEN MALHOTRA



company has opened new branches in Madurai, Tenkasi, Theni, Salem, Rasipuram, Tirunelveli and Sivakasi. Lakshminarayanan



December quarter from ₹1,651.4 crore as on Decem-

Home Finance, said, "Residential real estate sales are on a multi-year high. We continued on the positive growth trajectory in the third quarter driven by disbursements in tier 2 and 3 towns. The outlook is positive and the long-term growth story remains intact." On the new small business

Duraiswamy, MD, Sundaram

loans foray, he said: "The initial response from the locations where we have opened exclusive branches has been quite positive. We are confident of the growth prospects in this segment and will continue to expand our presence in this segment in Q4."

सही/-

विषय :- फ्लॅट नं.१२,उमा महेश को-ऑप हीर्सिन सोसा.लि. डोंबिवली इस्ट, मुंबई ४२१२०१ सदरचा फ्लॅट कोणीही क

सत्यम ट्रेडिंग कंपनी,मुंबई प्रोप्रा.समीर नरेंद्र देढीय र्जेट नं.१२ उमा महेश को–ऑप हौसिंग सोसा.लि डोंबिवली इस्ट, मुंबई ४२१२०१ या फ्लॅट बदल जाही निवेदन व सूचना खालीलप्रमाणे करणेत येते कि, १.सदर फ्लॅंट चा व्यवहार कोणीही करू नये. सदर फ्लॅ . वर श्री..मंगलमुर्ती ट्रेडिंग कंपनी,सांगली यांचा येणे रकमेपोटीचा बोजा चढवणेत आलेला आहे. सदर फ्लॅर वर कोणीही कसलाही केंवाही व्यवहार केल्यार मंगलमुर्ती ट्रेडिंग कंपनी,सांगली हे त्या व्यवहारार कॅंक व संयुक्तिक जबाबदार असणार नाहीत याची नोंढ घ्यावी

२.सदर फ्लॅट चे मालक समीर नरेंद्र देढीया यांचेवर सांगली मे.कोर्दात क्रिमिनल व सिव्हील दावे चार आहेत. याची देखील नोंद घ्यावी. ३. सदर फ्लॅट बाबत कोणीही व्यवहार केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहील व होणाऱ्य

नुकसानीस ते स्वतः जबाबदार राहतील. याची नोर घ्यावी. म्हणून दिले जाहीर निवेदन व जाहीर सूचना असे.

Place : Mumbai Date : 01.02.2023

Mangalmurti Trading Co C-3, Traders Complex Market Yard, Sangli 416416

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN Ne 1) MR. AJAYKUMAR MEHAR SINGI ANTAL and 2) VANDANA AJAY ANTAL both residing at OBEROI WOODS CO. OF HSG. SOC. LTD., Mohan Gokhale Marg, Off Western Express Highway, Goregaon (East) Mumbai-400 063. That we were holding 0! shares of OBEROI WOODS CO. OP. HSG SOC. LTD., bearing Share Certificate Nos.186 bearing Distinctive Nos.076 to 080 (both inclusive), and our abovesaid Share Certificate have been destroyed in the fire That we have applied for Duplicate Share Certificate with the Society, and if any person or persons have any objection of any nature, then kindly inform us within the neriod of 15 days from the date of publication or else it shall be presumed that . no body have any objection and Society can issue Duplicate Share Certificate to us. DATE: 01.02.2023

AJAYKUMAR MEHAR SINGH ANTAI VANDANA AJAY ANTAL

NAME CHANGE NOTICE

Avaniben Kandarp Shah, wife of

Kandarp Shailesh Shah, holder of Indian

Passport number L3410818 issued in

Abu Dhabi on 25th June 2013, perma-

nent resident of A\1101, Rock Enclave,

Off M.G. Road, Near Hindustan Naka, Kandivli West, Mumbai-67, India, old address as per current passport 02\A, Meera Apartments, Shankar Lane, Kandivali West, Mumbai-67, India and presently residing at 1702, Al Maha Tower A2, Tourist Club Area, Abu Dhabi, do hereby change my name from Avaniben Kandarp Shah to Avani Kandarp Shah, with immediate effect.

जाहीर सूचना माझे अशील श्री. सुभाष अमरनाथ विघ यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेली मालमत्ता सर्व्हें क्र. ११२(भाग), हिस्सा क्र.३, सीटीएस क्र.१४५(भाग)

जमीन मालक/करनिर्धारक स्वर्गीय श्री. रॉय ॲम्ब्रोझ

क्रियाडो यांनी सदर मालमत्तेचा ताबा दिनांक

१८.१०.२००० रोजी माझे अशिलाच्या नावे भाडेपट्टा

जर कोणा व्यक्तीस/पक्षकारास/कायदेशीर वारसदार

प्रतिनिधी यांना सदर मालमत्ता किंवा भागावर प्रतिकृत

दावा किंवा हित असल्यास त्यांनी माझ्याकडे/माझ्या

अशिलांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४

दिवसात लेखी कळवावे. तद्नंतर कोणताही दाव

सुधाकर मिश्रा (वकील)

प्रमरनाथ विघ यांच्याकडे सुपुर्द केला.

विचारात घेतला जाणार नाही.

निष्पादन करून माद्ये अशील श्री स

CORRIGENDUM

his is with Reference to Equity Share Lost Ad published in Active Times and Mumbai Lakshadeep on 28-01-2023 by Ullattil Manmadhan who had Applied for Duplicate Share Certificate of HDGC Bank Limited The Folio no was wrongly printed as H00216301 should read as HB00216301

जाहीर नोटीस येथे सूचना देण्यात येते आहे कि, माझे अशिल सौ. **स्मता प्रशांत मंत्री,** यांनी दिलेल्या माहितीवरून हि जाहिर नोटीस देत आहे की, त्यांच्या खालील नमूद सहमागी मिळकतीचे मालक **कै. श्री. बंढोपंत** <mark>बंपानेश्कर</mark> यांचे दिनांक ०९-०५-२०१८ रोजी नेरवसीयत निधन झाले आणि त्यांची पत्नी **श्रीमती**. **मंदाकिनी बंडोपंत चंपानेरकर** यांचे दिनांक १७-०४-२००९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली **सौ. संगिता नितीन पात्रे, सौ**. **रेमता प्रशांत मंत्री** आणि एक मलगा **श्री. संदीप बंडोपंत चंपानेरकर** फक्त हे वारसदार आहे,

या नोटीसीद्वारे नमूद मिळकतीच्या भांडवलात, गालमत्तेत असलेले **कै. श्री. बंढोपंत चंपानेरकर** यांचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी त्यांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार, हरकतदार त्यांच्याकडून हक्क, मागण्या हरकती मागवण्यात येत आहेत. हि नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ देवसांच्या आत विकलाच्या पत्त्यावर त्यांनी आपल्या विद्यालिक जिल्ला विद्याली स्थापित है। जिल्ला गांगप्यांच्या व हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक गांगदपत्रांच्या प्रति व पुरावे सादर करावेत अन्यथा तसा ग्रेणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि नमूद मजण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि नमूद् नेळकतीच्या भांडवलात, मालमत्तेत असलेले के श्री. बंडोपंत चंपानेरकर यांचे भाग व हितसंबंध **सौ. स्मित प्रशांत मंत्री** यांच्या नावे हस्तांतरित करण्यास संस्थेर ांबंधित अधिकाऱ्यास मोकळीक राहिल

रूम नं. डी-२, गोराई १ सुमंगल सह. गृह निर्माण संस्थ मर्यादित, प्लॉट नं. ५०, आर एस सी -१८, गोराई १, ग्रेरीवली पश्चिम, मुंबई - ४०००९१. सही/-आर.के. तिवारी

मिळकतीचा तपशिल

(वकील मुंबई उच्च न्यायालय सी-३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३ लोढा मार्ग, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), पालघर-४०१२०१

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. किर्ती केशवजी गदा (यापुढे विक्रेता म्हणून संदर्भ) हे **फ्लट क्र.बी**/ २०२, २रा मजला, क्षेत्रफळ २२५ चौ.फु कार्पेट क्षेत्र, शिवहरा एसआरए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., कस्तुरबा रोड क्र.२, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ येथील जागेचे विद्यमान मालक आहेत. **(१)** श्री. मितेश शांतीलाल गाला व (२) श्रीमती मिनल मितेश गाला यांना सदर फ्लॅट विक्रेत्यांकडून दिनांक ०१.१२.२०२२ रोजीचे अनुक्रमांके बीआरएल-५/१७१६१/२०२२ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक ३०.११.२०२२ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी करण्याची इच्छा आहे.

पुढे विक्रेत्याद्वारे सुचित करण्यात येत आहे की . विकासक अर्थात मे. शिवसाई कन्स्ट्रक्शन आणि श्री. भरत जिवनभाई केशुर यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०१.०२.१९९८ रोजीचा मुळ करारनामा हरवला आहे. तद्नंतर विक्रेत्यांनी हरवलेले दस्तावेजाची ऑनलाईन तक्रार करून एमएचबी कॉलनी पोलिसांच्या स्थानिक न्यायकक्षेतून डीएस बृहन्मुंबई पोलीस यांच्याद्वारे वितरीत दिनांक ३०.०१.२०२३ रोजीचे पोलीस लापता प्रमाणपत्र क्र.९२३४/२०२३ प्राप्त केले जर कोणा व्यक्तीस/वित्तीय संस्थेस/बँकेस उपरोत्त सदर फ्लॅटबाबत किंवा मुळ करारनामा, पावतीबाबत विक्री, तारण, अधिभार मालकीहक्क किंवा कायदेशीर वारसाहकाद्वारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक पराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ **दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्य संदर्भाशिवाय सदा फ्लॅटचे अधिकार दस्तावेजाच्य आधारावर स्पष्ट व बाजारभाव योग्य अर्र अधिकार असल्याचे घोषित केले जार्दल असे काही दावे असल्यास ते त्याग केले आहे म्हण

सही/-भावेश आर. भोईर वकील उच्च न्यायालय १२१, रोहिदास सदन, पी.बी. रोड, दहिसर (प.), मुंबई-४०००६८. ठिकाण: मुंबई दिनांक: 0१. 0२. २०२३

DUKE OFFSHORE LTD. Reg. Office: 403-Urvashi Hsg Society Ltd,

Off Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 40002 Email: info@dukeoffshore.com NOTICE OF BOARD MEETING

OTICE is hereby given, pursuant regulation 29 of the Listing Regulation the meeting of Board of Directors of **DUKE OFFSHORE LIMITED** will be held on Monday, 13th February, 2023 at 12.00 P.M. at 403-Urvashi Housing Society Ltd, Off ayani Road, Prabhadevi, Mumbai 100025 the registered office of the

ompany, inter alia to transact the

ollowing business:

To consider and take on record th To consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the Quarter Ended on 31st December, 2022, as per IND-AS pursuant to regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. Any other matter with the permi

The notice of this meeting is also available on the website of the stock exchange i.e. BSE Limited www.bseindia.com. For DUKE OFFSHORE LTD

Sd/-Avik George Duke **Managing Director** DIN - 02613056

जाहीर सुचना

विषय :- निळकंठ टेडिंग कंपनी. श्री.निमेष महेंढ यांचा फलॅट नं.१००१ फलॅट बाबत कोणीह सलाही व्यवहार न करणेबाबत..

नेळकंठ टेडिंग कंपनी. श्री.निमेष महेंद्र धीराबानी यांच फ्लॅट नं.१०० १ अमृत टॉवर, तांबे नगर,मुलुंड वेस्ट मुंबई - ४०००८० या फ्लॅट बहल जाहीर निवेदन व सूच

. सदर फ्लॅट चा व्यवहार कोणीही करू नये. सदर फ्लॅटवर निळकंठ ट्रेडिंग कंपन श्री.निमेष महेंद्र धीरावार्न यांचा येणे रकमेपोटीचा बोजा चढवणेत आलेला आहे सदर फ्लॅटवर कोणीही कसलाही केंव्हाही व्यवहा सदर फलटवर काणाहा करावाचा ———के केल्यास मंगलमुर्ती ट्रेडिंग कंपनी,सांगली हे त्या व्यवहारास वैयक्तिक व संयुक्तिक जनाबदार असणार

नाहीत याची नोंद घ्यावी. २. सदर फ्लॅटचे मालक श्री.निमेष महेंद्र धीरावानी यांचेव नांगली मे.कोर्दात ४ क्रिमिनल व १ सिव्हील दावे चात् आहेत. याची देखील नोंद घ्यावी. सदर फ्लॅट बाबत कोणीही व्यवहार केल्यास त्याच

सर्वस्वी जबाबवारी त्यांची राहील व होणाऱ्या नुकसानीस ते स्वतः जबाबदार राहतील. याची नोंद म्हणून दिले जाहीर निवेदन व जाहीर सूचना असे.

A. STANDALONE

Place : Mumbai Date : 01.02.2023

Mangalmurti Trading Co. C-3, Traders Complex, Market Yard, Sangli 416416

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN We 1) MR. AJAYKUMAR MEHAR SINGH ANTAL and 2) VANDANA AJAY ANTAL both residing at LOK EVEREST CO. OP. HSG SOC. LTD., Lok Everest Complex, J. S. D Road, Mulund (West), Mumbai-400 080. That we were holding 05 shares of LO

EVEREST CO. OP. HSG, SOC. LTD., bearing Share Certificate Nos.265 bearing Distinctive Nos. 2651 to 2660 (both inclusive), and our abovesaid Share Certificate have been destroyed in the fire That we have applied for Duplicate Shar Certificate with the Society, and if any person or persons have any objection of any nature, then kindly inform us within the period of 15 days from the date of publication or else it shall be presumed that no body have any objection and Society can issue Duplicate Share Certificate to us.

DATE: 01.02.2023

AJAYKUMAR MEHAR SINGH ANTAL

★TARMAT टॉरमॅट लिमिटेड

(पूर्वी रोमन टारमॅट म्हणून ओळखले जाते) **नोंदणीकृत कार्यालय:** जेन ओ. के. वैद्य मार्ग, वागेश्वरी मंदिराजवळ, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७. टेलि.: २८४० २१३० / ११८०. फॅक्स: २८४० ०३२२.

ई-मेलः contact@tarmatlimited.com. वेबसाईटः www.tarmatlimited.com CIN: L45203MH1986P1C038535

सूचना

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार मालमत्ता व दायित्वाचा अहवाल यासह ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तीसरी तिमाहीकरिता कंपनिचे इतर गोष्टींबरोबर अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मंगळवार, दिनांक १४ फेब्रुवारी, २०२३ रोजी दपारी २.००वा. कंपनीच्या संचालक मंडलाची सभा नोंदणीकृत कार्यालयात होणार आहे. टॉरमॅट लिमिटेडकरिता

एस. चक्रबर्ती दिनांक: ३१-०१-२०२३ कंपनी सचिव

NEVISTA

स्थळ: मुंबई

CIN: L92130MH1997PLC107871

Regd. Office: Plot No.1, Gandhi Nagar, L. B. S. Marg, Kanjurmarg West, Mumbai-400078. Extract of the Standalone & Consolidated Audited Results for the Quarter ended 31st December. 2022

_													
Si N	r. PARTICULARS	01-Oct-22 31-Dec-22 Un-Audited Standalone	01-Oct-21 31-Dec-21 Un-Audited Standatone	01-Jul-22 30-Sep-22 Un-Audited Standalone	01-Apr-21 31-Dec-21 Un-Audited Standaione	01-Apr-22 31-Dec-22 Un-Audited Standalone		Un-Audited	01-Oct-21 31-Dec-21 Un-Audited Consolidated		01-Apr-21 31-Dec-21 Un-Audited Consolidated		01-Apr-21 31-Mar-22 Un-Audited Consolidated
1	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period (before Tax,	80.21	6.07	58.90	54.54	157.47	144.19	80.21	6.07	58.90	54.54	157.47	144.19
٦	Exceptional and/or Extraordinary items)	(308.98)	(263.33)	(151.50)	(1,322.30)	(621.91)	(788.11)	(308.99)	(263.36)	(151.50)	(1,322.35)	(621.95)	(788.16)
ا 4	(after exceptional and/or Extraordinary items)	(308.98)	(263.33)	(151.50)	-	(621.91)	(1,481.63)	(308.99)	(263.36)	(151.50)	(1,322.35)	(621.95)	(1,481.68)
5	(after Exceptional and/or Extraordinary items)	(308.98)	(264.77)	(151.50)	(1,323.74)	(621.91)	(1,648.84)	(308.99)	(264.80)	(151.50)	(1,323.79)	(621.95)	(1,648.89)
ľ	(Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive												
6	Income (after tax)} Equity Share Capital	٠	-		-		-		-	-	-	-	-
١,	(Face Value of Rs. 2/- per share) Equity Share Capital	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73	1,148.73
l,	(Face Value of Rs. 2/- per share) Reserves (exclusing Revaluation Reserve)	1.067.93	2.454.62	1.376.91	2.454.62	1.067.93	1.689.84	29.54 577.37	29.54 1.964.10	29.54 886.36	29.54 1.964.10	29.54 577.37	29.54 1.199.32
Į 9		1,557.00	,.51.02	1,5,0,01	,.01.02	.,557.00	,,,,,,,,,,	5.7.57	1,054.10	330.00	.,504.10	0.7.07	1,130.02
l	Basic: Diluted.	-	-	-	-		-		-	-	-	-	-

The above is extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange website www.besindia.com and on the Company website www.cipsidia.com and on the Company website www.cipsidias.com

For CINEVISTA LIMITED PREMKRISHEN MALHOTRA CHAIRMAN

(Rs.in lakhs)

(2,937.34

(1,498.12) 6,726.96

(103,360.30)

DIN 09344438

BAJAJ FINSERV

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

— कॉर्पोरेट कार्यालयः सेरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत ५ वा मजला, कल्याणी नगर, पूणे, महाराष्ट्र ४१९०१४. शाखा कार्यालयः ३रा मजला, खुछर चेंबर्स, ३०४ आणि ३०५ मुंजे चौक, सीताबुलडी, नागपूर-४४००१२.

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना

नेसर्स बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे अधिकृत अधिकारी म्हणून अधोस्वाक्षरी केलेले, याद्वारे कर्जदार/सह-कर्जदारांना पुढील सूचना देते जे त्यांचे दायित्व पृण करण्यात अयशस्वी ठरले आहेत म्हणजे मुद्दलाची परतफेड करण्यात तसेच तेथे जमा झालेले व्याज आणि इतर शुल्क भरण्यास असमर्थ ठरले आहेत. बजाज हाऊसिंग कायनान्स लिमिटेडने त्यांना गहकर्ज/मालमत्तेवरील कर्जे दिली आहेत आणि परिणामी कर्जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकत करण्यात आली आहे पानसार, त्यांना सिक्यरिटायझेशन अँड रिकरूटक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ (२ अन्वये सुचना पाठविण्यात आल्या होत्या आणि त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यांवर त्याबाबतचे नियम जारी करण्यात आले होते. परंतु त्या परंत केल्या गेल्या नाहीत वितरीत केले नाही, जसे की कर्जदार/सह-कर्जदारांना या प्रकाशन सूचनेद्वारे सूचित केले जाते/सूचविले जाते की त्यांनी वेळोवेळी घेतलेलया कर्ज सुविधा अंतर्गत त्यांची

थकषाका मरावा.		
कर्ज खाते क्र./ कर्जदार / सह-कर्जदार / जामिनदाराचे	प्रतिभूत / तारण स्थावर मालमत्ता/ लागू	मागणी सूचना दिनांक आणि
नाव व पत्ता	मालमत्तेचा पत्ता	रक्कम
शाखा : नागपूर - (कर्ज खाते क्र.४०६एचएमएल५०४७२५४० आणि	बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले	२० जानेवारी, २०२३
४०६टीएचएल५०४७२५४५)	आहे: भूखंड क्रमांक ५७, एच क्रमांक २९७३, प्रभाग	रु.२४,३४,८८०/- (रुपये
१. झाकीर अहमद हुसैन, (कर्जदार) पत्ताः पी.क्र.७ हरपूर नगर उमरेड	क्रमांक २०, क्षेत्रफळ सुमारे ११७.८७० चौ.मीटर अर्थात	चोवीस लाख चौतीस हजार आठशे
रोड, वॉटर टॅक जवळे, एसबीआय बॅक मागे, शबानी क्लब समोर, फ्रेंड्स	१२६८ चौ.फू. संपूर्ण जमिनीचा एक भाग आणि भाग	ऐंशी फक्त)
पॅन पॅलेसच्या मागे, हनुमान नगर, नागपूर, महाराष्ट्र-४४०००९. तसेच ः	संबंधीत ख.क्रे.१४, १४/१, १४/२, मौजा -हरपूर येथे	
प्लॉट क्र.५७, एच क्र.२९७३, वॉर्ड क्र.२०. ख.क्र.१४, १४/१, १४/	स्थित, पी.एच.क्र.३९, बेअरिंग सिटी सर्व्हें नंबर ६५४,	
२, मौजा हरपूर येथे स्थित, पी.एच.क्र.३९, संबंधीत सिटी सर्व्हे क्र.६५४,	मध्ये स्थित देशमुख लेआउट, एनआयटी आणि एनएमसी,	
देशमुख लेओउटमध्ये स्थित एनआयटी आणि एनएमसी, तहसील आणि	तहसील आणि जिल्हा नागपूरच्या मर्यादेत येथील संबंधीत	
जिल्हा नागपूरच्या मर्यादेत.	जमिनीचे सर्व भाग व खंड. पूर्व: गल्ली, पश्चिम: रस्ता , उत्तर:	
२. आबिद हुसैन, (सह-कर्जदार), पत्ताः पी.क्र.७ हरपूर नगर उमरेड	मोहम्मद मियाचे घर, दक्षिण: मोहम्मद हाफिजचे घर.	
रोड, वॉटर टॅंक जवळ, एसबीआय बॅंक मागे, शबानी क्लब समोर, फ्रेंड्स		
पॅन पॅलेसच्या मागे, हनुमान नगर, नागपूर, महाराष्ट्र-४४०००९		
३. ताज ऑटो सेल्स, (सह-कर्जदार)		
(त्याच्या मालक/अधिकृत स्वाक्षरी/व्यवस्थापकीय संचालकाद्वारे)		
घर क्र.६५२, सीए रोड, हॉटेल दर्शनच्या मागे, गांधीबाग, नागपूर, महाराष्ट्र-		

शाखाः कामटी-(कर्ज खाते क्र.४वाय१आरएमएस९१७९९०२८) गाव सहार, तालुका अंधेरी, सुतारपाकाडी सहार, **१. बंटी सुभाषचंद्र बत्रा, (कर्जदार) पत्ता**: पाण्याच्या टाकीजवळ वार्ड नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई न्मांक ४ संत नगर, खापरखेडा, नागपूर, महाराष्ट्र-४४११०२. उपनगर जिल्हा, महाराष्ट्र, क्षेत्रफळ सुमारे ६०६ चौ.मी. २. योगेश सुभाषचंद्र बत्रा, (सह-कर्जदार) पत्ताः पाण्याच्या टाकीजवळ या जागेबाबत मुळ मालकाद्वारे माझे अशिलाच्या वार्ड क्रमांक ४ संत नगर, खापरखेडा, नागपूर, महाराष्ट्र-४४१९०२. **तसे**च घराच्या मालमत्तेत ब्लॉक/कमरा क्र.१५ तळमजल्यावर, भूखंड क्रमांक नावे दिलेल्या दस्तावेजानसार मालमत्तेतील संपर्ण अधिकार व हित यासह माझ्या अशिलाकडे कायदेशीर १२३ जुना खसारा क्र. ३६४४ नवीन, खसारा क्र. १२, मलमत्ता क्र. १२११ एकूण बिल्ट, कांमटी, महाराष्ट्र-४४९००२.

> शाखाः अरवी -(कर्ज खाते क्र.४टी३आरएचबी८८०८१७६८) १. संतोष किसनराव अजानकर, (कर्जदार) पत्ता : पोस्ट वर्धा मणेरी ता ाष्ट्री, आर्वी जि. वर्धा, महाराष्ट्र- ४४२२०१ तसेच मौजा आर्वी येथे, मौजा क्र. १३, आर.एस.डी.आष्टी, झोन क्र. ३. एफ.एस. क्र.४/२के आणि नझुल प्लॉट क्र.३ चा भाग, प्रभाग क्र. १२ व घर क्रमांक जुना ८५४ व नवीने ६७, ता.आष्टी, जि. वर्धा-४४२२०१

गष्टी, आर्वी जि. वर्धा, महारोष्ट्र-४४२२०९८.

बिगा शेत मालमनेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे २० जानेवारी, २०२३ रु.५,२०,१७९/- (रुपये पाच वर मालमत्ता ब्लॉक/कमरा क्र.१५ तळमजल्यावर, प्लॉट क्र १,२,३ जुना खसरा नं. ३६,४४, नवीन खसारा क्र. १२ मालमत्त लाख वीस हजार एकशे क्र. १२११ एकूण बिल्ट अप क्षेत्र १९.५० चौ.मी., अर्थात २१० एकोणऐंशी फक्त) चौ.फू., मौजा-चिंचोली (खापरखेडा) येथे स्थित पी.एच.क्र.५४, बी.क्र.७७, ता. सावनेर, जि. नागपूर काम्पटी महाराष्ट्र-४४९००२. **पूर्व:** राजकुमार थडानी यांचा ब्लॉक क्रमांक १४, **पश्चिम:** श्री. देवराव अंजनकर यांचा ब्लॉक क्रमांक ९६, **उत्तर:** दहेगाव ते काम्पटी रोड**, दक्षिण:** लीलादेवी शर्मा यांचे घर बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: २३ जानेवारी २०२३ जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत मौजा आर्वी, मौजा क्र.१३ **र.८,१४,६७४/-** (रुपये आठ आर.एस.डी.आष्टी. झोन क.३. एफ.एस. क्र.४/२के आ नगरेपालिका प्रभाग क्रमांक १२ आणि घराच्या मर्यादेत असलेली मालमत्ता जुना ८५४ आणि नवीन ६७, ता आष्टी जि.वर्धा येथे स्थित मालमत्ता. **पूर्वः** मालमत्ता डॉ.लाचले यांच्या **२. सारीका संतोष अजानकर (सह-कर्जदार) पत्ताः** पोस्ट वर्धा मणेरी ता. मालकीची, **पश्चिम:** मालमत्ता तोडादाराव चौधरी यांच्या

सूचनेच्या बदली सेवेकरिता हे पाऊल उचलले जात आहे. वरील कर्जदारांना आणि/किंवा सह-कर्जदार, जामीनदारांना ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आ भविष्यातील व्याजासह थकवाकीची देवके द्यावीत असा सह्य देण्यात आला आहे (वजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडकडे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही योग्य उपायाचा पूर्वग्रह न टेवता) प्रतिभूत मालमत्ता/तारण टेवलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्याकरिता पुढील पावले सिक्सुरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्टे ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) च्या तरतुर्दीनुसार सुरू केली जातील.

मालकीची, **उत्तर:** सामान्य रस्ता, **दक्षिण:** मालमत्ता काळे यांच्य

पत्ता: १०२३, निम्न तळमजला, रुस्तमजी ईझ झोन, ओ झोन समोर, एसबीआय बँक उपरोक्त नाव असलेल्या पक्षांना देखील उपरोक्त मालमत्तेमध्ये दुराबू नका , तृतीय पक्षाचे हित निर्माण करण्याचा सङ्घा देण्यात आला आहे. ज्यावर बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडन गोरेगाव (प.), मुंबई-४०००६४ मे.बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता, प्राधिकृत अधिकार मोबा.:९८६९०३५८९४/९९३०१६३८३९ दिनांक: ०१.०२.२०२३ ठिकाण: महाराष्ट्र

बीएएसएफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: दी कॅपिटल, ए विंग, १२०४-सी, १२वा मजला, प्लॉट क्र.सी-७०, 'जी' ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१. दूर.:+९१ २२ ६२७८५६००

D•BASF

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु. दशलक्ष)
	संपलेले ३ महिने	संपलेले मागील ३ महिने	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने	संपलेल्या चालु कालावधीकरिता	संपलेल्या मागील कालावधीकरिता वर्ष ते तारीख़ आकडे	संपलेले मागील वर्ष
तपशील	39.99.9099	३०.०९.२०२२	३ माहन ३१.१२.२०२१	३१.१२.२०२२	३१.१२.२०२१	३१.०३.२०२२
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२९१००.८	३५९२०.०	3,52,5	१०३९३१.६	९७२३१.८	१३१२३७.३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	१८०.६	१४८९.७	१३७२.२	४३११.७	५६८८.५	३.६७४७
अपवादात्मक बाब	-	-	१२५.६	-	१२५.६	१२५.६
कालावधीकरिता निव्वळ नफा (करपुर्व, अपवादात्मक बाबनंतर)	१८०.६	१४८९.७	१४९७.८	४३११.७	५८१४.१	७५९९.२
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाबनंतर)	१०६.४	9939.9	११०३.७	३२०५.०	8889.9	4986.8
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१२२.५	१०९६.२	११०३.६	३१५७.९	४५६२.६	५९३0.७
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	४३२.९	४३२.९	४३२.९	४३२.९	४३२.९	४३२.९
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	२२९२७.९
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)						
अपवादात्मक बाबनंतर मुळ व सौमिकृत ईपीएस (वार्षिकीकरण नाही) (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	२.५	२६.१	રેધ.ધ	৬४.0	१०२.८	१३७.४
अपवादात्मक बाबपुर्व मुळ व सौिमकृत ईपीएस (वार्षिकीकरण नाही) (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती)	२. ५	२६.१	२३.३	<i>७</i> ४.0	१००.६	१३५.२

१. सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेप्यूलेशन, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजसच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या www.basf.com/in वेबसाईटवर

२. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता बीएएसएफ इंडिया लिमिटेड (कंपनी) करिता वरील निष्कर्षाचे मंडळाच्या लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३१ जानेवारी,

२०२३ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाने मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर सदर निष्कर्ष अवलंबून आहे. संचालक मंडळाच्या वतीने व करिता

HINDUSTAN ORGANIC CHEMICALS LIMITED

(A Government of India Enterprise)

Regd. & Corporate Office: 4th Floor, V Times Square, Sector-15, CBD Belapur, Navi Mumbai-400614 CIN:1 99999MH1960GOI011895

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2022 Quarter Ended Nine Months Ended | Year Ended

Ended Year Ended
12-2021 31-03-2022
audited) (Audited)
4475.50 46510.12
5902.80) (2324.47)
5902.80) (2324.47)
5902.80) (2324.47)
5902.80) (721.54) 6726.96 6726.96
(96923.14)
`
(8.79) (3.46) (8.79) (3.46)
(Rs.in lakhs)
Ended Year Ended
12-2021 31-03-2022
audited) (Audited)
1,520.42 46,728.26
,171.15) (2,937.34)
,171.15) (2,937.34)
10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 1

The above is an extract of detailed format of Quarterly/Annual Financial Result filed with the Stock Exchange under Regulations 33 & 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of these Financial Results are available on the website of Stock Exchanges www.bseindia.com and on the Company's website www.hoclindia.com

(1.369.48)

6.726.96

For and on behalf of the Board of Directors of HOCL

and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive

ncome (after tax)] Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the

Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs.10/- each) (forcontinuing and discontinued operations)

Saieev B

(2,099.26) (4,969.81) (6,171.15)

(4,969.81)

6,726.96

(6,171.15) 6,726.96

Chairman & Managing Director

SHRIRAM

परिशिष्ट-४-ए

. Basic:

Date: 31-01-2023

SHRIRAM Cit

श्रीराम फायनान्स लिमिटेड

(1,369.48) (2,123.49)

(2,123.49)

6,726.96

(2,099.26)

6,726.96

मुख्य कार्यालय: लेव्हल–३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी–२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई–४०००५१. दर.:०२२-४२४१०४००, ०२२-४०६०३१००, वेबसाईट: http://www.shriramfinance.in. नोंदणीकृत कार्यालय: श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए, साऊथ फेज इंडस्ट्रीयल इस्टेट, गिंडी, चेन्नई-६०००३२. कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१. शाखा कार्यालयः सोलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२, ७ मजला, गुरु हागोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

(नियम ८(६) ची तरतूद पहा)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सुचना

टीप: हे कळविण्यात येते की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडमध्ये एकन्नीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडचे नाव बदलून श्रीराम फायनान्स लिमिटेड असे ३०.१९.२०२२ पासून ३०.१९.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशन प्रमाणपत्राद्वारे करण्यात आले.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीराम फायनान्स लिमिटेड**कडे तारण/अधिभारीत असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचा **वास्तविक ताबा श्रीराम फायनान्स लिमिटेड (पुर्वीची श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड)**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून **श्रीराम फायनान्स लिमिटेड** यांना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसुलीकरिता दिनांक ०६.०३.२०२३ रोजी स.११.०० ते द्.१.००वा. दरम्यान जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे या तत्त्वावर विक्री केली जाईल. कर्जदार व जामिनदार, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघु वर्णन व ज्ञात अधिभार, ताबा प्रकार, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम आणि वाढिव मुल्याचे तपशील खालीलप्रमाणे:

,	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	, , ,	1	3		
कर्जदार/सह-कर्जदार/	१३(२) मागणी	मालमत्तेचे	आरक्षित मुल्य	इसारा रक्कम (इरठे) तपशील	लिलावाची	संपर्क व्यक्ती व
जामिनदार /तारणकर्ताचे नाव	सूचना तारीख व	वर्णन	(रु.) व बोली		तारीख व	निरीक्षण तारीख
	रक्रम		वाढविणे		वेळ	
श्री. जितेंद्र मोरेश्वर पाटील, बी-	मागणी सूचना	मालमत्ता जागाः दुकान	₹.८०,६०,०००/ -	इरठे रक्कम खाली नमुद	०६ मार्च,	हरेश वाघरे
१०३, साई कॉम्प्लेक्स कोहौसोलि.,	दिनांक	क्र.१३, तळमजला, बी-	(रुपये ऐंशी लाख साठ	तपशिलानुसार खात्यात	२०२३ रोजी	९३२०९९२७५५
डी.पी. रोड, कांदरपाडा लिंक रोड,		विंग, साई कॉम्प्लेक्स	हजार फक्त)	आरटीजीएस/एनईएफटी करावे:	स.११.०० ते	
एकता विवेक बस स्टॉपजवळ,	रु.३८,४१,१८८/ -	को हौ सो लि., आनंद	बोली वाढविणे	बँकेचे नाव: एक्सिस बँक	दु.१.००वा.	मालमत्ता
दहिसर-पश्चिम, मुंबई-४०००६८.	(रुपये अडतीस	पार्क, न्यु लिंक क्रॉस रोड,	रु.१०,०००/ - (रुपये	लिमिटेड.		निरीक्षण
	लाख एकेचाळीस	सीटीएस क्र.१९३(भाग)	दहा हजार फक्त) आणि	शाखाः डॉ. राधाकृष्णन सलाई		दिनांक:
श्रीमती लता एम. पाटील, बी-	हजार एकशे	व १९४, गाव दहिसर,	त्यापटीने	मायलापुर, चेन्नई-६००००४.		२४ फेब्रुवारी,
१०३, साई कॉम्प्लेक्स कोहौसोलि.,	अठ्ठ्याऐंशी फक्त)	दहिसर-पश्चिम, मुंबई-	इसारा रक्कम (इरठे)	"		२०२३ रोजी
डी.पी. रोड, कांदरपाडा लिंक रोड,	तसेच ं	४०००६८ येथील मालमत्ता	(रु.)	बँक खाते क्र.: चालु खाते		स.११ ते
एकता विवेक बस स्टॉपजवळ,		आणि चतुसिमा:	₹.८,0६,000/-	क्र.००६०१०२०००६७४४९		द्.४वा.
दहिसर-पश्चिम, मुंबई-४०००६८.	पासून पुढील व्याज	उत्तरेसः कैलाश दर्शन	(रुपये आठ लाख सहा	आयएफएससी:		3
	व इतर अधिभार.	कोहौसोलि.;	हजार फक्त)	युटीआयबी०००००६		ग्राहक संपर्क
ताबा दिनांक व ताबा प्रकार	कर्ज करारनामा क्र.:	दक्षिणेसः स्टर्लिंग ॲव्हेन्यु	इरठे सादर			क्र.०२२-
२७.०१.२०२३	सीडीबीडीआरटीएफ	कोहौसोलि ;	करण्याची अंतिम			४००८१५७२
वास्तविक ताबा	१९०३२९०००६	पुर्वेस: रस्ता;	तारीख:			
ज्ञात अधिभार अज्ञात	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	पश्चिमेसः सरस्वती	०४ मार्च, २०२३			
		अपार्टमेंट.	रोजी स.१०.०० ते			
		91 110 10.				
1	I	l	सायं.५.००वा.			

विक्रीच्या नियम व अटीकरिता कृपया श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडच्या http://shriramcity.in/borrower वेबसाईटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

दिनांक: 0१.0२.२0२३

सही/- प्राधिकृत अधिकारी

CIN: L33112MH1943FLC003972

३१ जानेवारी, २०२३

ॲलेक्झांडर गेर्डिंग व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०९७९७१८६

ठिकाण: मुंबई

श्रीराम फायनान्स लिमिटेड